

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम-३ मधील तरतूदींच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांमार्फत देण्यात येणा-या सेवा अधिसूचित करण्यास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्र.- संकीर्ण-२०१६/प्र. क्र.६८/समन्वय
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई.
दि. २८ सप्टेंबर, २०१६.

- संदर्भ:-** १) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.३१)
२) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. संकीर्ण-२०१५/प्र. क्र.५३/समन्वय, दि.२४/११/२०१५.

प्रस्तावना:-

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम ३ अन्वये सार्वजनिक प्राधिकरणाने अधिनियम लागू झाल्यानंतर ३ महिन्यांच्या कालावधीत आणि वेळोवेळी पुरवित असलेल्या लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा अधिसूचित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांमार्फत देण्यात येणा-या १० सेवा अधिसूचित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याव्यतिरिक्त अपंगांच्या अनुदानित विशेष शाळा/कर्मशाळा/मतिमंद बालगृहे तसेच अपंग क्षेत्रात कार्य करण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करणे ही सेवा अधिसूचित करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

१. या विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखालील आयुक्त, अपंग कल्याण, पुणे व अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पुरविली जाणारी खालील सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

सेवेचे नाव	सेवा पुरविणारा अधिकारी	सेवा पुरविण्याची समयमर्यादा	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
अपंगांच्या अनुदानित विशेष शाळा/कर्मशाळा/मतिमंद बालगृहे तसेच अपंग क्षेत्रात कार्य करण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करणे.	जिल्हा समाजकल्याण अधिकारी	अर्ज प्राप्त झाल्यापासून ३ महिने	उपायुक्त अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे	आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांनी उपरोक्त सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित करणे व सदर सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी.
३. या अधिनियमांतर्गत सेवा पुरविण्यासाठी आकारावयाची फी निश्चित करण्याची मुभा आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांना राहिल. तसेच संबंधीत कार्यालयाची रचना विचारात घेऊन पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी इत्यादीमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांना राहतील तथापि त्यांना सेवा पुरविण्याच्या विहित कालावधीमध्ये बदल करण्याचे अधिकार असणार नाहीत.
४. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ च्या कलम ३ (२) अनुसार आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांनी ते पुरवित असलेल्या लोकसेवांची सूची, नियत कालमर्यादा, विहित नमुना किंवा शुल्क, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी यांचा तपशील सूचना फलकावर तसेच त्यांच्या संकेतस्थळावर किंवा पोर्टलवर प्रदर्शित करावा व तशा सूचना त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना द्याव्यात.
५. आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांनी उपरोक्त सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्याची व त्यानुसार अधिसूचनेच्या दिनांकापासून अंमलबजावणी करण्याची कार्यवाही तातडीने करावी.
६. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०९२८११५४३७६९२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दि. रा. डिंगळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. विरोधी पक्षनेते, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई.
- २) सर्व सन्माननिय विधानसभा/विधानपरिषद सदस्य.
- ३) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- ४) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) सर्व मा. मंत्री /राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय (पत्राने)
- ७) मा. मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त यांचे कार्यालय (पत्राने)

- ८) मा. राज्य निवडणूक आयोग यांचे कार्यालय.
- ९) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- १०) सर्व अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ११) सर्व विभागीय आयुक्त
- १२) आयुक्त, समाजकल्याण, पुणे.
- १३) आयुक्त, अपंग कल्याण, पुणे
- १४) संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे.
- १५) सर्व जिल्हाधिकारी.
- १६) सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, द्वारा- आयुक्त, समाजकल्याण, पुणे.
- १७) सर्व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, द्वारा- आयुक्त, समाजकल्याण, पुणे.
- १८) सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, द्वारा- आयुक्त, समाजकल्याण, पुणे.
- १९) सर्व मंत्रालयीन विभाग
- २०) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सर्व कार्यासने.
- २१) निवड नस्ती (समन्वय).